

यंत्र-तंत्राचा प्रवाल भाग
७१

डॉ. सचिन नलावडे

आपण गेल्या दोन- तीन लेखांमध्ये
 कृत्रिम बुद्धिमत्ता, त्या अंतर्गत येणाऱ्या
 विविध पायाभूत प्रणाली व तंत्रज्ञानाची
 माहिती घेतलून. यातील काही
 प्रणालीची अधिक माहिती घेण्यापूर्वी
 शेतकऱ्यांच्या मागणीवरून या लेखात
 कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध प्रकारांचा
 प्रत्यक्ष शेती व पूरक व्यवसायामध्ये
 कशा प्रकारे फायदा होऊ शकेल, याची
 माहिती घेऊ.

विष वाय्धमांतून सतत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) बाबत चर्चा दोहो बाजूनी घडत आहेत. त्याचे चांगले वाईट परिणाम नेमके काय असतात. याकर तज्ज्ञ सतत भाष्य करत आठत. आणं सामाजिक शेतकऱ्य म्हणून आपल्या शेतोमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून उत्पादन, उत्पादकता वाढविष्यासंबंधात विचार करू. आपल्या कष्टाच्या आणि पुनरुत्पत्तीच्या कामासाठी या तंत्रज्ञानाचा फायदा करून घेता येईल. उदा. पीक आणि मातीची आरोग्य तपासणी, रोग आणि कीटकांचे लवक्षण, निदान, स्वचंचित्र शेती उत्पादणे आणि रोबोटिक्स, व्हायमानाचा अचुक अंदाज, सिंचनाचे व्यवस्थापन कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान शेतकऱ्याला केवळ उत्पादन वाढविष्यासाठीच नव्हे, तर हरुच्या कमी करण्यासाठी आणिगेही शेतोत अधिक शास्त्रवतात आणप्यासाठी मदत करू शकते. महाराष्ट्रात ऊस व अन्य काही प्रिंकासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा यशस्वी वापर होऊ लागत्र आहे.

माती निरीक्षणासाठी एआयचा वापर

पिकंच्या वाढासाठी माती हे माथ्यम प्रामुख्याने वापलेरे जात असल्याने मातीचा हाच शेतीचा पाया रुतते. मातीचे अरोग्य वांगले, तरच पॉक सुदृढ आणि अधिक उत्तमतेहै वापलेरे हे साध सूट आहे. पारंपरिक पद्दतीने माती परीक्षणासाठी यांचे नुसने काढप्यासारू ते प्रयोगाशाळेयर्थी पोवावणे आणि तिथे लगाणारा दीर्घ कालवधी यांचा विचार केल्यास फरक वेळव्याख्या रुतत. दवेळी त्यासाठी होणारा खर्च असावा रुतेला तर या पद्दती महागड्या ठरू शकत्यात. अशा स्थितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेने मातीला निरीक्षण अधिक संपूर्ण, वेगवान आणि अचूक होऊ शकते. माती निरीक्षणासाठी सेस्प्र, झेंन, उपग्रह आणि प्रशान लर्निंग यांचा समवेश होते.

सेन्सर-आधारित डेटा विश्लेषण

- तंत्रज्ञान : शोधमये विविध प्रकारचे स्टार्ट सेसर बसवले जातात. ते मार्गीतील अनेक बाबींची माहिती गोळा करतात. डॉ. मार्गीतील ओलाला, तापमान, विद्युत वाहकता, सामू. आणि मार्गीतील नव, स्फुट, पालारा अशा पोषक तत्त्वांचे प्रणाले ह.
 - एथेचा वापर : सेसरदारे गोळा केलेले माहिती अंतर्राजालवर (कलंत्राज) यांनी तंत्रज्ञान त. एआय अल्पोदय या प्रवृद्ध माहितीचे विश्लेषण करतात. त्यातून मार्गीतील पोषक तत्त्वांचे प्रणालयानुसार कमतरता किंवा अतिकिंवता अळवितात. डॉ. मार्गीतील नवांचे किंवा पाण्याचे प्रणाले कमी किंवा अधिक असल्यास तशी सूचना शेतकऱ्यांपांवर पाठवली जाते. त्या भागामये खुत किंवा पाण्याचे नियोजन करण्यासंदर्भात शेतकीर्ण निर्णय घेऊ शकतो.
 - एआयचा वापर : ही उपकरणे मार्गीच्या नमुनाचे जबलच्या इन्प्रोड स्पेक्ट्रोस्कोपी तंत्रज्ञानाने विश्लेषण करतात. एआय अल्पोदय या विश्लेषणातून मार्गीतील सर्व पोषक घटक आणि इतर गुणधारांचा तपशीलावार अहवाल तयार करतात.
 - डाहारणा : महाराष्ट्र पुले कृषी विद्यापीठ, भारतीय कृषी संशोधन संस्था (ICAR) आणि काही स्टार्टअप कंपन्यांनी अशी उक्कणे तयार केली आहेत. या उपकरणांनांने शेतकीर्ण मार्गीचा नमुना घेतो. ते उपकरण लोगव चमाईकोन अंगीशी जोडले जाते. औपमध्ये मार्गीतील नायदूजन, फर्मकर्स, पोटेशिअ आणि सामू. पातळवीचा अचूक डेटा दिसतो. या डेटावर आधारात एआय प्रणाली या मार्गीत कोणीती पिके घेता येहील याचासुन या पिकासाठी खेते प्रयाणीही शिकारस करते.

कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे माती,
पिकांची आरोग्य तपासणी



मातीतील पोषक घटकांचे प्रमाण दर्शविणारे छायाचित्र. त्वाला प्रयत्न काही ठिकाणी माती नमुने घेऊन प्रयोगशाळेत केलेल्या परीक्षणाशीरे केलेली तपासणीची जोड दिली आहे.

झोन आणि उपग्रह प्रतिमांचा वापर

- तंत्रज्ञान : एआय -सक्षम ड्रोन आणि उपप्रग्रहावर लावलेल्या मल्टी-स्पेक्ट्रल (बहु-वर्णपटीय) कॅमेर्ज्यांनी आकाशातून शेताची छायाचित्रे धेतात जातात. त्यामुळे मानवी डोघ्यांना न दिसाण्या गोष्टीही स्पष्टपणे दिसतात.
 - एआय चा वापर : या धेतलेल्या प्रतिमांचे एआय अल्पोदिमधारे विश्लेषण केले जाते. त्यातून मातीतील जैविक पदार्थाचे अवलोकन, धूपे आणि मातीच्या संरचनेत झालेले बहुल ओढवडांना योतात. मातीचा रंग, पोत आणि वास्तविक्या वाढीतील फरकांवरून ते मातीतील समस्या शोधतात.
 - उदाहरण : एखाद्या शेतामध्ये ड्रोन पिण्ठवून, त्याद्वारे प्रतिमा घेलेल्या जातात. त्या एआय प्रणाली पाठीविद्यानाऱ्याने प्रतिमांचे विश्लेषण केले जाते. त्यावरून शेताच्या विशिष्ट भागांना मातीचा रंग फिक्ट दिसत आहे. म्हणून त्यात संदेशी कार्बनचे प्रदर्शन करीने असल्याचा अंदाज मिळतो. एआय त्या शेतकऱ्याला त्या भागात संदेशी खेद वापरण्याचा सल्ला देते.

माती आरोग्य कार्ड (सॉइल हेल्थ

कार्ड) प्रणाली

- तंत्रज्ञान : पारंपरिक पद्धति मातीचे नमुने घेऊन परीक्षणासाठी प्रयोगासाठेत पाठवले जातात. यात बाबत वेळ आणि पैसा खर्च होते. एआय -अधारित प्रणाली या प्रक्रियेला वेळ देते, काही पोटबैल (सहज हातात्ता येणारी) डांकरणे मातीच्या नमुन्याचे काही सेकंदातच विश्लेषण करतात.
 - एआयचा वापर : ही उपकरणे मातीच्या नमुन्याचे जवळच्या इन्हारू स्पेक्ट्रोस्कोपी तंत्रज्ञानाने विश्लेषण करतात. एआय अल्गोरिदम या विश्लेषणातून मातीतील सर्व पोषक घटक आणि इतर गुणधर्मांचा तपशीलवार अहवाल तयार करतात.
 - दाताहरण : महाराष्ट्रातु मुळे कृती विद्यापीठ, भारतीय कृती संस्थान संस्था (ICAR) आणि काही स्टार्टअप कंपन्यांनी असी उपकरणे तयार केली आहेत, या उपकरणांद्वारे शेतकरी मातीचा नमुना घेतो, ते उपकरण लोकांच्या स्मार्टफोन अंपरी योडले जाते. अंपमध्ये

भविष्यवेदी विश्लेषण (प्रेडिक्टिव अनालिसिस)

- तंत्रज्ञान : - एआय प्रणाली मातीतोल ऐतिहासिक अकाउंटरी, हवामानाचा अंदाज, पिकांची माहिती आणि सिंचनाचे रोकॉड या सर्व वाबी एकत्र करून भविष्याचा अंदाज वर्तवते.
 - एआयचा वापर : मातीची वर्तमान स्थिती आणि भविष्यातील हवामानाचा अंदाज घेऊन एआय मातीच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाचे भाकीत करते. उदा. येत्या काळात पडणाऱ्या जास्त पावसाच्या अंदाजानुसार मातीची घृप होण्याची शक्कता एआय ओळखू शकते. ती रोख्यासाठी कोणत्या उपयोजना करायच्या, याची माहिती शेतकऱ्याला पुढवते.
 - उदाहरण : - एआय-अनुत्रित प्रणालीने मागील ५ वर्षांतील पावसाचा डेटा आणि मातीच्या नमूद्याचे विश्लेषण केले आहे. या आधारावर, ती ठिकाणी संभाव्य पावसाच्या अंदाजानुसार जास्त पाऊस पडल्याले संभाव्य मातीची घृप होण्याचा धोका स्पष्ट करते. ती शेतकऱ्याला घृप रोख्यासाठी योग्य विकांचा फेरपालक करूण्याची किंवा शेतात बांध घालण्याची शिफारस करते.

फायदे

- **अचूकता :** एआयुष्मे मातीचे तातडीने, अचूक आणि सखोल विरेळेण शक्य होते.
 - **वेळेची बचत :** पारंपरिक पदलंगीच्ये लागणारा वेळ वाचतो.
 - **खर्च कमी :** अनवास्यक खते आणि पाष्ठाचा वापर टाळता येतो. परिणामी खर्चात बचत होते.
 - **पर्यावरणाची काळजी :** राशनकृत खांतांचा योग्य प्रमाणात वारप झाल्याने पिकांची वाढ व्यवस्थित होते. जगीनीनी सुधीकाळा टिकून राहते आणि राशनकृत खांतांचा अतिरिक्त वापरामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसानही टाळता येते थोडक्यात. एआयचा वापर केवळ माती निरीक्षण, त्याचे परीक्षण आणि विश्लेषण करण्याप्रता पर्यादित नाही, तर तो मातीच्या आरोग्याच्या देखभाल करून शेतीला अधिक शास्वत आणि फायदेशीर बनवण्यास मदत करतो.

पिकांच्या आरोग्य निरीक्षणातील

कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग

पूर्वा एकाच्या आराध्यासाठी आपण पूर्णपणे अनुभवावर आणि पारंपरिक ज्ञानावर अवलंबून होतो

मात्र कृतिपु द्विदिना (एप्रिल) हे नवीन साधन पिकांचे आरोप्य व त्यावरील विनियोग ताण अचूकपणे ओळखून, त्यासाठी करावयाच्या योग्य उपाययोजना वेळीच मुचवते.

रोग आणि किडीचे लवकर निदान

- द्वारा आणि उपग्रह प्रतिमा : एआय-समक्ष द्वारा आणि उपग्रह मल्टी-स्पेक्ट्रल कैमे-नायांनी शेतकीची हवाई छायाचिन्हे घेतात. त्यानु मानवी ढोक्यांना स्पष्टपणे न जाणत्वा शकावरे बदलतारी दिसून येतात. निरोगी आणि रोगप्रसंग पिकांन्या पानाच्या रोगांतील सूक्ष्म बदलाची एआय अलोरिटद्वारे टिप्पना तोतो.
 - पोबाइल अंपव्य आणि प्रतिमा : इपेक्ष रेकमिशन फिकाच्या विश्लेषणासाठी अंपव्य मोबाइल अंपव्य डाळत आहेत. त्यांनी शेतकीटी स्मार्टफोनांनो विकाच्या पानाचा फोटो काढतो आणि अंपव्ये अलोड करतो. अंपव्याले एआय प्रणाली त्या फोटोचे विश्लेषण करते.
 - उदाहरण : एआय टोपीटोच्या रोपावर करणा रोगाची (ब्लाई) बुराचे विजाकुण झाले आहे. त्याची सुख्खातीची लक्षणे इक्की सूक्ष्म असतात की शेतकऱ्याला ढोक्यांनी ओळखता येत नाहेत. पण त्याच यानाचा फोटो काढून एआय-आधारित अंपव्ये अपलोड करताच त्यातून सूक्ष्म बदल एआय अलोरिटदम लोवच ओळखता. शेतकऱ्याला 'करंगा' रोगाच्या प्रादुर्भावाला सुख्खत झाल्याचे कलवतो. सोबतच तो त्यासाठी कोणती जैविक किंवा रासायनिक फवारणी करायची याचीही माहिती देतो. त्यानुसार नियोजन केल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढाऱ्याआधारावर रोखणे शक्य होते.

पोषक तत्वांची कमतरता ओळखणे

- सेन्सर आणि एआय : शेतकूत लावलेले स्मार्ट सेन्सर मारोतील आणि पिकातील पोषक तत्त्वांचे प्रमाण (जसे की नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटेशिअम) सतत तपासतात.
 - डेटा विश्लेषण : हे सेन्सर भिळालेलं डेटा एआय प्रणालीकडे पाठवतात. एआय हे डेटाचे विश्लेषण करून पिकांना कोणत्या पोषक तत्त्वांची कमतरता आहे, हे ओळखते.
 - उदाहरण : शेतकूत लावले डेटावरून एआय प्रणालीला कठते की पिकांची वाढ ही नायट्रोजन कमतरोमुळे खुटलेली आहे. एआय त्यावर योश्य त्या नायट्रोजनयुक्त खांबांच्या फारवरांची किंवा जभीनांतरून देण्याची प्रमाणासाठी शिकारस करते आणि ते किंवा प्रमाणात घावे हे सांतो. यामुळे शेतकूच्याचा खांबवरील खर्च वाचतो आणि पिकांची वाढ चांगली होते.

साधन बनले आहे, जे त्यांना पिकांच्या आरोग्याची अचूक आणि वेढेवर माहिती देते. यामुळे शेती अधिक स्मार्ट, फायदेशीर आणि शाश्वत होते.

डॉ. सचिन नलवाडे १९२२३८२०४९,
सहयोगी अधिकारी, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय,
महात्मा फुले कृषी विद्यालयीन, राहुरी